

09th November, 2023

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001.

Security ID: MODULEX

Scrip Code: 504273

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement for Un-audited (Standalone & Consolidated) Financial Results of the Company for quarter ended 30th June, 2023 -Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose herewith copies of Un-audited (Standalone & Consolidated) Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2023 published in the following newspapers:

1. Financial Express; all editions in English
2. Lakshadeep, Pune in Marathi

You are requested to kindly take the above information on your records.

Yours faithfully

For Modulex Construction Technologies Limited

Bhoomi Mewada
Company Secretary and Complince officer

Encl: As above

Oil sputters to 3-month lows as demand concerns mount

STEPHANIE KELLY
New York, November 8

OIL PRICES slid more than \$1 on Wednesday to their lowest in more than three months on concern over waning demand in the United States and China.

Brent crude futures fell \$1.68, or 2%, to \$79.93 a barrel. US crude lost \$1.78, or 2.3%, to \$75.59.

Both benchmarks hit their lowest since late July.


"The market is clearly less concerned about the potential for Middle Eastern supply disruptions and is instead focused on an easing in the balance," ING analysts Warren Patterson and Ewa Manthey said in a note to clients, referring to crude supply conditions.

Crude production in the United States this year will rise by slightly less than previously expected but demand will fall, the US Energy Information Administration (EIA) said on Tuesday.

The EIA now expects total US petroleum consumption to fall by 300,000 barrels per day (bpd) this



BRENT CRUDE PRICES
(\$ per barrel)



year, reversing its previous forecast of a 100,000 bpd increase.

US crude oil stocks rose by almost 1.2 million barrels last week, market sources said late on Tuesday, citing American Petroleum Institute figures.

The EIA will delay the release of weekly inventory data until the week of November 13.

Data from China, the world's biggest crude oil importer, showed its total

exports of goods and services contracted faster than expected, feeding worries about the energy demand outlook.

In the euro zone, data showing falling retail sales also highlighted weak consumer demand and the prospect of recession.

"The meltdown we've seen in prices is reflecting two things: concerns about the global economy hitting a brick wall based on data out of China and also a

sense of confidence that the war in Israel and the Gaza Strip is not going to impact supply," said Phil Flynn, analyst at Price Futures Group.

Still, China's October crude oil imports showed robust growth and its central bank governor said on Wednesday that the world's second-biggest economy is expected to hit its gross domestic product growth target this year.

Beijing has set a target of about 5% growth.

Tempering supply concerns, analysts from Goldman Sachs estimated seaborne net oil exports by six countries from oil producer group OPEC will remain only 0.6 million bpd below April levels. OPEC has announced cumulative production cuts amounting to 2 million bpd since April 2023.

In more bullish news for crude prices, OPEC expects the global economy to grow and drive fuel demand despite economic challenges including high inflation and interest rates.

—REUTERS

Sebi eases access to unclaimed REIT, InvIT funds

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, November 8

CAPITAL MARKETS REGULATOR Sebi on Wednesday came out with detailed procedures for dealing with unclaimed funds of investors lying with entities having listed non-convertible securities, REITs and InvITs.

Also, the regulator has put in place a manner of claiming such unclaimed amounts by investors.

The new framework will come into effect from March 1, 2024, the Securities and Exchange Board of India (Sebi) said in three separate circulars.

The move is aimed at prescribing a uniform process of claim for such unclaimed funds in a streamlined manner for the ease and convenience of investors.

This came after the board of Sebi in September approved amendments to



This came after the board of Sebi in September approved amendments to rules about the IPEF (Investor Protection and Education Fund) disclosure, real estate investment trusts (REITs), and infrastructure investment trusts (InvITs)

Going by circulars, Sebi has defined the manner of handling the unclaimed amounts lying with REITs, InvITs, and in the escrow accounts of the listed entities (which are not companies), transfer of such amounts to IPEF and claim thereof by the investors.

Additionally, the regulator has standardised the process to be followed by a listed entity, REITs and InvITs for the transfer of such amounts to escrow

accounts and by the investors for making claims thereof.

Investors may approach the debt-listed entity/ REIT/InvIT to claim their unclaimed amounts, thereby ensuring minimal disruptions in the claim process for investors.

Under the rule, any amount transferred to the escrow account remaining unclaimed for a period of seven years shall be transferred to IPEF.

rules about the IPEF (Investor Protection and Education Fund) disclosure, real estate investment trusts (REITs), and infrastructure investment trusts (InvITs).

RADIANT CASH MANAGEMENT SERVICES LIMITED (Formerly Radiant Cash Management Services Private Limited) CIN: L74999TN2005PLC055748						
Regd. Office: 28, Vijayaraghava Road, T.Nagar, Chennai - 600 017, Tamil Nadu. Phone: 91-44-4904 4004. E-mail: investorrelations@radiantcashservices.com Website: www.radiantcashservices.com						
UNAUDITED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND PERIOD ENDED SEPTEMBER 30, 2023						
(₹ in million)						
Sl. No.	Particulars	Quarter Ended September 30, 2023 (Unaudited)	Quarter Ended June 30, 2023 (Unaudited)	Quarter Ended September 30, 2022 (Unaudited)	Half Year Ended September 30, 2023 (Unaudited)	Half Year Ended September 30, 2022 (Unaudited)
1	Total Income from Operations	954.25	950.91	884.64	1,905.16	1,728.41
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	138.23	192.24	206.83	330.47	412.40
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	138.23	192.24	206.83	330.47	412.40
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	101.72	142.54	148.44	244.26	354.01
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	101.03	143.26	150.37	244.57	356.22
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 1 each)	106.71	106.71	101.25	106.71	101.25
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs 1/- each) - Basic and Diluted (Not Annualised for Quarters)	0.95	1.34	1.47	2.29	3.50

Notes:

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at <https://www.bseindia.com> and <https://www.nseindia.com> and also on the Company's Website at <https://radiantcashservices.com/financial-quarterly-2023-24/>
- The above Unaudited Financial Results for the quarter and period ended 30th September, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meetings held on 6th and 7th November, 2023 respectively. These statements of Unaudited Financial Results have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company. The Statutory Auditors have issued an unmodified report on the above results.
- These financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as 'Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with other accounting principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. (SEBI Regulations) as amended.
- During the preceding half year, the Company completed its Initial Public Offer ("IPO") of 26,676,977 Equity Shares of face value of Re. 1 each. The IPO consists of fresh issue of 5,454,546 Equity Shares by the Company and an offer for sale of 21,222,431 Equity Shares by the selling shareholders as detailed in the prospectus. The fresh issue of the Company has been subscribed at Rs. 99 per Equity Share (including securities premium of Rs. 98 per Equity Share) aggregating to Rs. 540.00 millions (shares allotted on 2nd January, 2023) and the offer for sale of 21,222,431 Equity Shares of Re. 1 each were subscribed at Rs. 2,026.41 millions. The net proceeds and its utilisation as per the objects of the offer is as under:

(Amount in INR millions)				
Particulars/Objects	Total Amount in millions	Utilised in FY 2023-23	Utilised in H1 FY 2023-24	Balance to be utilised for the remaining part of FY 2023-24
Funding working capital requirements	200.00	100.00	100.00	200.00
Funding of capital expenditure requirements for purchase of specially fabricated armoured vans	254.80	28.39**	106.61	119.80
General corporate purposes	37.72	-**	15.29	22.43
Total Net Proceeds	492.52*	128.39	221.90	142.23

* Net of GST
** The balance amount is being utilised in the FY 2023-24

The Company's shares were listed in the National Stock Exchange (NSE) and Bombay Stock Exchange (BSE) on 4th January 2023. The Company has identified "Cash Logistics Service" as a reportable segment based on the manner in which the operating results are reviewed by the Chief Operating Decision Maker. Hence, there are no other reportable segments.

6) The Financial Results for the quarter and period ended September 2022 are the balancing figures between the unaudited figures for period ended December 2022 and the unaudited figures for the quarter ending December 2022 of the relevant financial year which were subject to Limited Review by the statutory auditors of the Company.

For: RADIANT CASH MANAGEMENT SERVICES LTD.
Col. David Devasahayam
Chairman and Managing Director
DIN: 02154891

Place: Chennai
Date: November 07, 2023

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED (CIN: L25999PN1973PLC182679)									
Regd. Office: A-82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune - 411312 Website: www.modulex.in Email Id: compliance@modulex.in Tel: +91 02111 223061									
STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 TH JUNE, 2023									
(Rs. in Lakhs except Earnings Per Share data)									
Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated				
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended		
		30.06.2023	31.03.2023	31.03.2023	30.06.2023	31.03.2023	31.03.2023		
1	Total Income from Operations	5.61	3.79	2.36	20.12	2.64	8.79	3.44	29.59
2	Total Expenses	40.81	50.79	41.80	176.97	286.80	211.74	206.03	1020.06
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(35.20)	(47.00)	(39.43)	(156.85)	(284.16)	(202.96)	(202.58)	(990.47)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(35.20)	(47.00)	(39.44)	(156.86)	(284.16)	(202.96)	(129.03)	(904.22)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period (comprising Profit / (Loss) after tax and other comprehensive income)	(35.20)	(47.00)	(39.44)	(156.86)	(284.16)	(195.69)	(141.78)	(908.41)
6	Equity Share Capital	6920.18	5130.30	5130.30	5130.30	6920.18	5130.30	5130.30	5130.30
7	Reserves excluding Revaluation Reserve	-	-	-	27886.60	-	-	-	20801.86
8	Earnings Per Share (Not annualised) a. Basic (in Rs.) b. Diluted (in Rs.)	(0.05) (0.05)	(0.09) (0.09)	(0.08) (0.08)	(0.31) (0.31)	(0.47) (0.47)	(0.40) (0.40)	(0.25) (0.25)	(1.76) (1.76)

Notes:

- The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee on 07th November, 2023 and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 08th November, 2023. The statutory auditors have carried out a limited review of these results.
- The figures of the previous period(s) have been regrouped/ reclassified wherever necessary.
- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is also available on the website of the Company www.modulex.in and on the website of BSE at www.bseindia.com.

For: MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED
SD/-
Ajay Palekar
Managing Director
DIN: 02708940

Place: Pune
Date: 08th November, 2023

MANALI Petrochemicals Limited Registered Office: "SPIC House", No. 88, Mount Road, Guindy, Chennai - 600 032. CIN: L24294TN1986PLC013087 Website: www.manalipetro.com Telephone: 044 - 2235 1098 E-mail: companysecretary@manalipetro.com				
EXTRACT FROM THE STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30.09.2023				
(₹ in Lakh)				
Particulars	Consolidated			
	Quarter ended		Six Months ended	Year ended
	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	31.03.2023
Total Income	27,852	29,205	58,641	1,20,515
Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	1,492	1,670	2,082	6,997
Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary Items)	1,492	1,670	2,082	6,997
Net Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary Items)	1,086	1,170	1,497	5,067
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	1,357	485	1,760	5,695
Equity Share Capital (Face value of ₹ 5/- each)	8,603	8,603	8,603	8,603
Other Equity excluding Revaluation Reserves as at 31st March	-	-	-	95,835
Earnings Per Share of ₹ 5/- each (Basic and Diluted) (Not annualised)	0.63	0.68	0.87	2.95

Note: 1. Additional information on Standalone Financial Results pursuant to proviso to Reg. 47 (1) (b):

Particulars	Quarter ended		Six Months ended	Year ended
	30.09.2023		30.09.2022	31.03.2023
	Unaudited		Unaudited	Audited
Total Income	22,182	26,722	46,297	1,05,618
Profit Before Tax	473	1,652	(329)	6,720
Profit After Tax	327	1,172	(296)	5,081
Total Comprehensive Income	340	1,180	(346)	5,217

2. The above is an extract of the detailed format of quarterly and six months ended results of the Company filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available in the website of the Company www.manalipetro.com and the websites of the Stock Exchanges.

NSE URL - <https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=MANALIPETC>
BSE URL - <https://www.bseindia.com/stock-share-price/manali-petrochemical-ltd/manalipetco/500268/>

By order of the Board
For Manali Petrochemicals Limited
R. Chandrasekar
Whole Time Director and
Chief Financial Officer
DIN 06374821

Place: Chennai
Date: November 07, 2023

BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LIMITED Regd Office: 534, Sardar Vallabhbhai Patel Road, Opera House, Mumbai - 400 007. CIN: L74999MH1919PLC00557 Tel: 022-23612195/96/97, e-mail: bcma@bcma.in, website: www.bcma.in													
Extract of Standalone and Consolidated Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2023													
Sr. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended		
		30-09-2023	30-06-2023	30-09-2022	30-09-2022	31-03-2023	30-09-2023	30-06-2023	30-09-2022	30-09-2022	30-09-2022	31-03-2023	
1	Total Income from Operations (net)	204.63	201.44	213.59	406.07	417.29	863.02	204.63	201.44	213.59	406.07	417.29	863.02
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	115.57	143.31	102.57	258.89	139.11	299.82	115.57	143.31	102.57	258.89	139.11	299.82
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	115.57	143.31	102.57	258.89	139.11	299.82	115.57	143.31	102.57	258.89	139.11	299.82
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional Items)	87.25	107.01	71.81	194.26	102.15	227.08	87.25	107.01	71.81	194.26	102.15	227.08
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income after tax)	86.95	106.71	72.21	193.66	102.95	223.03	86.95	106.71	72.21	193.66	102.95	223.03
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	40.00	40.00	40.00	40.00	40.00	40.00	40.00	40.00	40.00	40.00	40.00	40.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	2,493.65	-	-	-	-	-	-	2,400.92
8	Earning Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)	21.82	26.75	17.95	48.57	25.54	56.77	15.93	23.77	12.53	39.70	16.68	44.72
	(a) Basic:	21.82	26.75	17.95	48.57	25.54	56.77	15.93	23.77	12.53	39.70	16.68	44.72
	(b) Diluted:	21.82	26.75	17.95	48.57	25.54	56.77	15.93	23.77	12.53	39.70	16.68	44.72

Note: The above is an extract of the detailed format of Quarter and Half Year ended Financial Results as on 30th September, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter & Half Year Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the Company's website at www.bcma.in.

Place: Mumbai
Date: 8th November, 2023

For Bombay Cycle & Motor Agency Limited
Sd/-
Chirag C. Doshi
Chairman & Managing Director
(DIN: 00181291)

K.C.P.SUGAR AND INDUSTRIES CORPORATION LIMITED Registered Office: 'Ramakrishna Buildings', No.239, Anna Salai, Chennai - 600 006 CIN: L15421TN1995PLC033198 Tel: 044 - 28555171 - 176 / Fax: 044 - 28546617 / e-mail: secretarial@kcpesugar.com / www.kcpesugar.com													
EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED 30.09.2023 PURSUANT TO REGULATION 47 OF SEBI (LODR) REGULATIONS, 2015													
S. No.	PARTICULARS	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended		
		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2022	31.03.2023		
1.	Total Income	9776.85	10567.12	7388.17	20343.97	12665.33	28678.52	11642.91	12323.99	10320.47	23966.90	17889.87	35704.16
2.	Net Profit / (Loss) for the period before tax, Exceptional and Extraordinary Items	2634.50	2558.89	2042.00	5193.39	1007.06	4233.89	3070.64	3395.17	3018.72	6465.81	2726.66	5222.89
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary Items)	2634.50	2558.89	2042.00	5193.39	1007.06	4233.89	3070.64	3395.17	3018.72	6465.81	2726.66	5222.89
4.	Net Profit / (Loss) for the period after tax, Exceptional and Extraordinary Items	2445.70	2464.27	1875.30	4909.97	780.41	4953.48	2795.44	3067.99	2638.40	5863.43	2071.43	5715.41
5.	Profit / (Loss) from Discontinued Operations	-											

NOTICE

NOTICE is hereby given that the certificate (s) for 200 nos bearing Equity Share Certificate, No(s) 66729/230583/351830 and Distinctive Nos. 3160589 to 3160638/ 142095285 to 142095334/577157659 to 577157758 under the Folio No. 07493690 of Larsen & Toubro Limited standing in the name (s) of Mr. Jatin Shantilal Shah has been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate certificate (s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to:

The Registrar, KFIN TECHNOLOGIES LIMITED, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032, within one month from this date else the company will proceed to issue duplicate certificate(s).

Mr. Jatin Shantilal Shah
Name(s) of Shareholder(s)
Date:- 08/11/2023

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client MR. SRINIVAS GUDUR owner of Flat No. 7, 3rd Floor, Sahakar Su-Vaas Co-Operative Housing Society Ltd., Situated at R. C. Marg, Chembur, Mumbai - 400071, on the plot land CTS No. 121, Village- Chembur, Taluka Kurla, Dist. Mumbai. That Agreement made by and between SMT. LILAVATI SHANTARAM PANAKAR and MR. SRINIVAS GUDUR on dated 20/3/2009 vide registration No. BDR-3/2377/2009 and receipt No. 8534 on dated 30/7/2013 of Flat No. 7, 3rd Floor, Sahakar Su-Vaas Co-Operative Housing Society Ltd., Situated at R. C. Marg, Chembur, Mumbai 400071, on the plot land CTS No. 121, Village- Chembur, Taluka Kurla, Dist. Mumbai (hereinafter called the said Original Agreement) and the said Agreement and Receipt has been lost or misplaced and same is not traceable inspite of his best efforts. He has lodged N.C.F.I.R. to that effect, vide No. 101829/2023 dated 6/11/2023 to the Chembur Police Station.

If any person has claim any right, title or objection by way of sale, gift, exchange, lien in respect of the said Agreement and receipt in respect of the said flat same may be sent within 15 days from the publication of the this notice at my office address at Shop No. 2, Opp. Borivali Court Gate No. 2, Bhai Market Road, Borivali (West), Mumbai-400092.

Sd/-
J. P. PAL (ADVOCATE)
Place: Mumbai Date: 09/11/2023

जाहिर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती भावना निमेश कारवट व श्रीमती सुशिला हर्षदराय कारवट हे फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, कोर्टो सोलिस., कॉलॉज गार्डनजवळ, बकोल स्ट्रीट, भाईंदर (प.), जि. ठाणे-४०११०९ येथील जागेच्या मालक व सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सदर फ्लॅटमध्ये सामाजिक शेअर्स आहेत. श्रीमती सुशिला हर्षदराय कारवट यांचे ०३.०७.२०१३ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती नाव श्री. हर्षदराय बी. कारवट यांचे यापूर्वीच १९.१०.१९९६ रोजी निधन झाले असून त्यांच्या पत्नीचा १) श्रीमती भावना निमेश कारवट - (नातू), २) श्री. मंगल निमेश कारवट - (नातू), ३) श्रीमती कानन वृध कोटारी - (विवाहित नातू), ४) श्रीमती हेमाशी अनेजा मेहता - (विवाहित मुलगी) व ४) श्री. निमेश हर्षदराय कारवट - (मुलगा) हे कायदेशीर वारसादार आहेत. तथापि श्रीमती सुशिला हर्षदराय कारवट यांचा आणखील एक मुलगा मो. स्वयंभू निमेश हर्षदराय कारवट यांचे १९.११.२०१७ रोजी निधन झाले. आता कायदेशीर वारसादारांना त्यांच्या नावे हस्तांतरित सदर फ्लॅटमधील मतांचे ५०% शेअर्स घेण्याची इच्छा आहे. आता जर कोणाही व्यक्ती/मतांचे कायदेशीर वारसादार सदर कुटुंबाबाबत काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे १०२, निलम अँड कॉर्पोरेशन, एचडीएफसी बँकेच्या वर, १५० फीट रोड, भाईंदर (प.), जि. ठाणे-४०११०९ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा/आवेद्य त्याग केले आहेत म्हणून समजले जाईल.

एच.पी. मेहता अँड असोसिएट्स
दिनांक: ०९.११.२०२३ (वकील)

जाहिर सूचना

येथे सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, मी, माझे अशिल श्रीमती मंगला देविदास मराठे यांच्या नावाची चौकशी करत आहे, ह्या चारकोर (३) साईडक्या को. ही. सो. लि. नावाच्या सोसायटीमध्ये असलेल्या खोली क्र. ३/३, प्लॉट क्र. ७०५ (सदर खोली म्हणून संदर्भित) (नोंद क्र. बीओएम/इन्व्हेस्टमेंट/एचएसबी/टीओ/६२०७/१९९२-१९९३) प्लॉट क्र. ७०५, आरएसी ७९, सेक्टर-७, चारकोर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ (सदर सोसायटी म्हणून संदर्भित) च्या मालक आहेत, सदर सोसायटीने जारी केलेले भाग प्रमाणपत्र क्र. २८ च्या धारक आहेत. ज्याअर्थी, म्हाडाने दि. २९.०५.१९९२ च्या वायट पत्राद्वारे श्री. देविदास पुंडलिक मराठे (मूळ वायटकर्ता म्हणून संदर्भित) यांना सदर खोलीचे वायट केले होते. ज्याअर्थी, मूळ वायटपत्र याचे दि. ३०.०५.२०२१ रोजी निधन झाले (मृत्यु प्रमाणपत्र क्र. डी-२०२२: २७-१०-२०२२-००१९७५) त्यांच्या पत्नीचा त्यांचे हयात असलेले कायदेशीर वारस आहेत. श्रीमती मंगला देविदास मराठे (पत्नी), श्री. योगेश देविदास मराठे (मुलगा) आणि श्री. योगिता सचिन शिंदे (विवाहित मुलगी), त्यांवर, माझ्या अधिलेखाच्या अर्जावर, म्हाडाने दि. ०९.१०.२०२३ रोजीच्या म्हाड्याच्या पत्राद्वारे सदर खोली तिच्या नावावर हस्तांतरित केली म्हणजेच श्रीमती मंगला देविदास मराठे यांच्या.

ज्याअर्थी, मूळ वायटपत्रे वरील नमुद केलेले कायदेशीर वारस, श्री. योगेश देविदास मराठे आणि श्री. योगिता सचिन शिंदे यांच्या वारसा हक्क, शीक्रे, हिस्सेबंध व वाटा हक्क सोड करार अंमलात आणून त्यांच्या आईच्या नावावर त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे, श्रीमती मंगला देविदास मराठे, ज्या मूळ वायटकर्त्यांच्या कायदेशीर वारस/पत्नी देखील आहेत. ज्याअर्थी, पुढे माझे अशिल ही खोली संपादन खरेदीदारांना विकण्याचा विचार करत आहे.

म्हणून, आता सर्व व्यक्तींना त्या खोलीवर किंवा त्यांच्या कोणत्याही भागावर विक्री, विनिमय, गहाण, शुल्क, धारणाधिकार, देवघाल, ताबा, भेट, ट्रस्ट, आराम किंवा अन्यथा कोणत्याही मार्गाने कोणताही दावा असल्यास मला त्याबद्दल माहिती द्यावी, माझ्या कार्यालयात मागण लीगल असोसिएट्स, डी-४४, गजानन विजय कोहीसोलि, प्लॉट क्र. ४३७, सारस्वत को-ओप बँक लि. च्या मागे, सेक्टर ४, चारकोर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ येथे प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत अशा दाव्याच्या समर्थनास वरिष्ठ नोटीफिकेशन सूचना प्रतीक आहे.

उपरोक्त कालावधीनंतर प्राप्त झालेला कोणताही दावा आणि/किंवा अशा दाव्याच्या समर्थनास दस्तऐवजांच्या नोंदरीकृत खऱ्या प्रतीशिवाय विचारत घेतले जाणार नाही आणि अशा कोणताही दावा माफ केला गेला आहे असे मानले जाईल. आज दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी

सही/-
गांगण लिंगल असोसिएट्सकरिता
अ.द. निकिता व्ही. गांगण

जाहिर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. देविदास जयदेव किणी हे खोली मालकता अर्थात खोली क्र. ७/ए, एकविंग अपार्टमेंट, राम मंदिर रोड, भाईंदर (प.), जि. ठाणे-४०११०९ या जागेचे कायदेशीर मालक आहेत. सदर खोलीबाबत मालकता कर देवकेशी. देविदास जयदेव किणी यांच्या नावे मिरा भाईंदर महानगरपालिकाद्वारे (महापालिकाद्वारे वितरीत मालकता कर देवकेशी मालकता क्र. बी०४००३१६६००७) वितरीत करण्यात आले होते. सदर खोलीबाबतचा मूळ करारनामा हरबला असून दिनांक ०२.११.२०२३ रोजी लापता नोंद क्र. ३३६२५/२०२३ अंतर्गत भाईंदर पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे. म्हणून सदर हक्किलेखा भागमामापत्राच्या आधारे कोणाही व्यक्तीस कोणताही व्यवहार करू नये. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दावा असल्यास त्यांनी कागदोपरी पुराव्यांसह लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे १०२, निलम अँड कॉर्पोरेशन, एचडीएफसी बँकेच्या वर, १५० फीट रोड, भाईंदर (प.) येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा कोणाही व्यक्तीचा कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

एच.पी. मेहता अँड असोसिएट्स
दिनांक: ०९.११.२०२३ (वकील)

जाहिर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिल श्री. शशिकान्त अमृतलाल संचयी व त्यांची पत्नी श्रीमती विभा शशिकान्त संचयी हे फ्लॅट क्र. सी-१११, १ला मजला, वॅकेंडर प्लाझा कोहोमोलि., युनिवर्स बँकेजवळ, स्टेशन रोड, भाईंदर (प.), जि. ठाणे-४०११०९ या जागेचे संयुक्त मालक आहेत. श्री. अमृतलाल नरेश्वर संचयी यांचाद्वारे श्री. शशिकान्त अमृतलाल संचयी यांच्या वाने दिनांक ०८.०९.२००७ रोजीचा प्रदान मूळ करारनामा जो उपरोक्त फ्लॅटमधील त्यांचे ५०% शेअर्स प्रदान/मुलतकारिता करण्यात आला होता तो हरबला असून दिनांक २९.१०.२०२३ रोजी लापता नोंद क्र. ३२४८४/२०२३ अंतर्गत भाईंदर पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे. म्हणून सदर हक्किलेखा भागमामापत्राच्या आधारे कोणाही व्यक्तीस कोणताही व्यवहार करू नये. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दावा असल्यास त्यांनी कागदोपरी पुराव्यांसह लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे १०२, निलम अँड कॉर्पोरेशन, एचडीएफसी बँकेच्या वर, १५० फीट रोड, भाईंदर (प.) येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा कोणाही व्यक्तीचा कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

एच.पी. मेहता अँड असोसिएट्स
दिनांक: ०९.११.२०२३ (वकील)

जाहिर नोटीस

माझे पक्षकार नाव सो. चित्रलेखा अरुण माजरेकर, राहणार प्लॉट क्र. ००२, लळमजला, इमारत क्र. ४३, निशांगी को-ओप. ही. सो. लि., आनंद नगर, सी.एस. रोड, दहीसर (पूर्व), मुंबई-४०००६८, याचा स्वामिती फ्लॅट क्र. ००२ त्याचे शेअर सर्टीफिकेट क्र. २२, मेवर्स रजिस्टर क्र. २२ त्याचे पाच शेअर्स क्र. १०६ ते ११० सदर शेअर सर्टीफिकेट त्यांना दिनांक २६ ऑक्टोबर १९८६ रोजी त्या निशांगी को-ओप. ही. सो. लि. यांनी दिलेले होते. सोसायटीचा रजिस्ट्रेशन क्र. बीओएम/इन्व्हेस्टमेंट/एचएसबी/१९६८-८५-८६ दिनांक १७/०६/१९८६, सदर उपरोक्त नमुद केलेली सोसायटी, आनंद नगर, दहीसर (पूर्व) ता. बोरिवली, मुंबई याठिकाणी असून सोसायटीने सी. निशांगी अरुण माजरेकर या त्यांचा नावाने त्या शेअर सर्टीफिकेट दिनांक २६/१०/१९८६ रोजी देण्यात आलेले होते. सदर सर्टीफिकेट त्याचेकडून हरविले असल्याने त्यांनी त्याबाबत दहीसर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक ३०/१०/२०२३ रोजी तक्रार नोंदविलेली आहे. सदर तक्रार २८/११/२०२३ तक्रार नोंदविलेली आहे. सोसायटीच्या सापडल्यास किंवा कोणाही व्यक्तीस त्याबाबतही हरकत असल्यास हे नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत खाली नमुद केलेल्या पत्त्यावरती, दिलेल्या मोबाईलवरती त्वरीत संपर्क करावा आणि संबधीतांनी असे न केल्यास त्यावरील कोणाचाही हक्क नाही असे इच्छापुढे समजायला येईल.

सही/- वसंत ड. मोहिते
वकील उच्च न्यायालय
२८/१०१, अपना मीर, को. ऑ. ही. सो. लि.
जव विजय नगर, मीर रोड, (पूर्व),
ता. ठाणे-४०११०९
Email: vasantmohite16@gmail.com
दूरध्वनी क्र. ९३२६१२८२०
दिनांक: ०९/११/२०२३

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

CIN: U67190MH1993PLC073154
Head Office & Regd Office: 3rd Floor, 301-304, Chandravillas Co-op Premises Society Ltd., AML Centre 2, 8 Mahal Industrial Estate, Off. Mahakali Caves Road, Andheri-East, Mumbai - 400 093 Tel: 022 - 6624 2700
Email: customercare@taurusmutualfund.com A copy of SAI, SIDs and KIMs of the schemes of Taurus Mutual Fund along with application form may be obtained from Fund's Website: www.taurusmutualfund.com

NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI), SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF SCHEMES OF TAURUS MUTUAL FUND.

1. Change in Fund Manager

NOTICE IS HEREBY GIVEN THAT Mr. Hardik Shah as Fund Manager - Equity has resigned from the services of Taurus Asset Management Company Limited ("the AMC").

Accordingly, Two Equity Schemes of Taurus Mutual Fund which were being managed by Mr. Hardik Shah will be managed by the Mr. Anuj Kapil w.e.f. November 15, 2023 as under:-

Fund Managers	Existing Schemes under Fund Managers	Re-allocated Equity Schemes under Fund Managers
Mr. Anuj Kapil	1. Taurus Ethical Fund	1. Taurus Ethical Fund
	2. Taurus Largecap Equity Fund	2. Taurus Largecap Equity Fund
	3. Taurus Flexi Cap Fund	3. Taurus Flexi Cap Fund
	4. Taurus Banking & Financial Services Fund	4. Taurus Banking & Financial Services Fund
	5. Taurus Tax Shield Scheme	5. Taurus Tax Shield Scheme
	6. Taurus Nifty-50 Index Fund	6. Taurus Nifty-50 Index Fund
Mr. Hardik Shah	1. Taurus Discovery (Midcap) Fund	NIL
	2. Taurus Infrastructure Fund	NIL

2. Change in Scheme Name

Pursuant to SEBI letter No. SEBI/IM/ HO/ IMD/ RAC-2/ P/ OW/ 2023/ 4033/1 dated September 26, 2023, in order to facilitate ease of identification of ELSS Scheme by investors, all AMCs have been advised to modify the name of existing schemes under 'ELSS' category uniformly to 'ELSS Tax saver' only.

S. No.	Existing Scheme Name	New Scheme Name w.e.f. November 15, 2023
1.	TAURUS TAX SHIELD	TAURUS ELSS TAX SAVER FUND

This Notice cum Addendum forms an integral part of the SID, KIM & SAI of scheme of Taurus Mutual Fund as amended from time to time. All other contents of the SID, KIM & SAI of scheme of Taurus Mutual Fund will remain unchanged.

For Taurus Asset Management Company Ltd.
(Investment Manager for Taurus Mutual Fund)

Place: Mumbai
Date: November 08, 2023
Sd/-
म्यूसुअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखिमीच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

Authorised Signatory
म्यूसुअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखिमीच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

रोज वाचा
दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहिर सूचना

सर्व जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, माझे अशिल श्री. मोहित दिलीप मेहता, पत्ता: बी-६०५, अन्न कोमोली., जे.एस. रोड, स्वयंभू कॉम्प्लेक्सच्या आगेद, दहीसर (पश्चिम), मुंबई-४०००६८ यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिल हे दुकान क्र.०८, लळमजला, अन्न को-ओपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., जयवंत सावत रोड, दहीसर (पश्चिम), मुंबई-४०००६८, शेअरक्र. सुमारे १०३०३ सी.पी.सी., जमीन सवलत क्र.२५५, हिस्सा क्र.३५५, संघटित सीटीएस क्र.१२५, गाव दहीसर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा (यापुढे सदर दुकान म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत. माझे अशिल आणि त्याचे वडील स्वयंभू श्री. दिलीप हरकिशनादस मेहता यांनी सदर दुकान श्री. शिशुशंकर काशिप्रसाद तिवारी आणि इतर यांच्याकडून दिनांक २४ ऑक्टोबर, २००७ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते आणि माझे अधिलेखाकडे दिनांक २४.१०.२००७ रोजीचे नोंद कारनामा आहे. माझे अधिलेखाच्या वतीने पित्याचे निधनानंतर अन्य कायदेशीर वारसादार अर्थात श्रीमती छाया दिलीप मेहता, श्रीमती बिजल हरिश्चंद्र गरोडिया व कुमारी बरबा दलीप मेहता यांनी नोंदणी क्र.बीडीआर-२/१८००/३२०११ असलेले उप-निबंध बोरिवली-३ यांच्या मसखर नोंद असलेले दिनांक २५.०२.२०१९ रोजीचे मुलता करारनामानुसार माझ्या अधिलेखाच्या नावे त्यांचे शेअर्स मुक्त केले.

माझ्या अधिलेखात सदर दुकान बँकेकडे ताण देण्याचे आहे. जर कोणा व्यक्तीस सदर दुकान किंवा भागावर उपरोक्त करारनामानात विक्री, बंधीस, भाडेपत्र, वारसाहक्क, अदलाबदल, ताण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जमी किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी रीय दलातजी पुराव्यांसह लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे आजच्या तारखेपासून दहा (१०) दिवसांत कळवावे. अन्यथा अशा दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल.

सही/- शिव कुमार पांडे
वकील उच्च न्यायालय मुंबई
फ्लॉट क्र. ८०५/बी. नाकोडा हाईस्टेज बिल्डिंग क्र. ३ कोहोमोलि., मौरा नगर, निलेमोर,
दिनांक: मुंबई नालासोपारा (पश्चिम), तालुका वरई, जि. ठाणे-४०१२०३.
दिनांक: ०९.११.२०२३ मोबा. ९६६६८७२७२९

KJMC FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: 162, Atlanta, 16th Floor, Nariman Point, Mumbai-400021
Tel:-91-22- 4094 5500; CIN: L65100MH1988PLC047873
Website: www.kjmcfin.com; email: investor.finance@kjmc.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 (₹ in Lakhs)

S. No.	PARTICULARS	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Half year ended	Half year ended	Year ended
		30/09/2023 (Unaudited)	30/06/2023 (Unaudited)	30/09/2022 (Unaudited)	30/09/2023 (Unaudited)	30/06/2022 (Unaudited)	31/03/2023 (Audited)
1.	Total Income from operations (net)	131.73	105.45	115.59	237.19	152.81	288.20
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and/or extraordinary items)	64.98	11.60	49.74	76.60	(3.34)	(63.02)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items and/or extraordinary items)	64.98	11.60	49.74	76.60	(3.34)	(63.02)
4.	Net Profit for the period after tax (after exceptional items and/or extraordinary items)	54.78	2.60	35.50	57.39	(16.00)	(89.36)
5.	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	1,372.28	1,225.05	907.32	2,597.33	(471.82)	(142.48)
6.	Paid up Equity Share Capital (Face value of ₹. 10/- each)	478.57	478.57	478.57	478.57	478.57	478.57
7.	Other Equity Reserves (as shown in the Audited Balance Sheet)	NA	NA	NA	NA	NA	6,410.49
8.	Earning Per Share of ₹.10/-each (not annualised for the interim period)	1.14	0.05	0.74	1.20	(0.33)	(1.87)
	Diluted:	1.14	0.05	0.74	1.20	(0.33)	(1.87)

Note: 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
2. The Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on November 07, 2023 alongwith noting of Limited Review Report from the Statutory Auditors of the Company.
3. The said results alongwith the Limited Review Report from the Statutory Auditors are available on website of Stock Exchange of India, BSE Limited (URL: www.bseindia.com) and on the Company's Website (URL: www.kjmcfin.com).
4. The figures for the previous year/period has been regrouped/reclassified wherever necessary.

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 (₹ in Lakhs)

S. No.	PARTICULARS	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Half year ended	Half year ended	Year ended
		30/09/2023 (Unaudited)	30/06/2023 (Unaudited)	30/09/2022 (Unaudited)	30/09/2023 (Unaudited)	30/06/2022 (Unaudited)	31/03/2023 (Audited)
1.	Total Income from operations (net)	139.16	106.32	124.56	245.49	165.86	311.91
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and/or extraordinary items)	71.55	10.55	52.50	82.12	(1.96)	(65.52)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items and/or extraordinary items)	71.55	10.55	52.50	82.12	(1.96)	(65.52)
4.	Net Profit for the period after tax (after exceptional items and/or extraordinary items)	61.25	1.55	38.26	62.91	(14.62)	(91.88)
5.	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	1,705.68	1,512.17	1,111.21	3,217.86	(586.69)	(139.78)
6.	Paid up Equity Share Capital (Face value of ₹. 10/- each)	478.57	478.57	478.57	478.57	478.57	478.57
7.	Other Equity Reserves (as shown in the Audited Balance Sheet)	NA	NA	NA	NA	NA	7,873.28
8.	Earning Per Share of ₹.10/-each (for the interim period)	1.28	0.03	0.80	1.31	(0.31)	(1.92)
	Diluted:	1.28	0.03	0.80	1.31	(0.31)	(1.92)

Note: 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
2. The Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on November 07, 2023 alongwith noting of Limited Review Report from the Statutory Auditors of the Company.
3. The said results alongwith the Limited Review Report from the Statutory Auditors are available on website of Stock Exchange of India, BSE Limited (URL: www.bseindia.com) and on the Company's Website (URL: www.kjmcfin.com).
4. The figures for the previous year/period has been regrouped/reclassified wherever necessary.

For and on behalf of Board
KJMC FINANCIAL SERVICES LIMITED
Rajesh Jain
Whole Time Director
Date: November 08, 2023
Place: Mumbai
DIN: 00151988

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. JAYESH Y. PAWDE & MRS. TENCY J. PAWDE intends to sell a flat viz. Flat No. B/502, having Share Certificate No. 171 to 175. Payal CHS Ltd., Asha Nagar, Kandivali (East), Mumbai-400101, (hereinafter referred to as "the said Flat").

All persons having any claim, right, title and interest against or to the above mentioned Flat or shares in respect thereof or any part thereof either by way of mortgage, sale, gift, inheritance, agreement, lease, lien, charge, trust, maintenance, easement, right of way, possession or by virtue of any testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession, adoption, any suit, litigation, dispute, decree, order, injunction, restriction, Covenants, statutory order, notice/award, notification or otherwise howsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereof at Society office to the Chairman/ Secretary, Payal CHS Ltd., Asha Nagar, Kandivali (East), Mumbai-400101, Within 15 days from the date of publication of Notice hereof by registered Post A.D., Failing which, such claim, if any shall be deemed to have been waived and/or abandoned.

Sd/-
Secretary / Chairman
Payal CHS Ltd.
Place: Mumbai Date: 09/11/2023



सुयोग टेलिमॅटि